

राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे  
भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे /  
गावे यांचे पुनर्वर्गीकरण.....

**महाराष्ट्र शासन  
वित्त विभाग**

**शासन निर्णय क्रमांक: घभाभ-१०१५ / प्र. क्र. १९ /सेवा-५**

मंत्रालय, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२

तारीख: १६ डिसेंबर, २०१६

**वाचा -**

- १) शासन निर्णय वित्त विभाग क्र.वेपुर-१२८७/६४३/सेवा-१०, दि.२५ एप्रिल, १९८८
- २) शासन निर्णय वित्त विभाग क्र.घभाभ-१०९८/प्र.क्र.८२/९८/सेवा-५, दि. ११ डिसेंबर, १९९८
- ३) शासन शुद्धीपत्रक, वित्त विभाग क्र. घभाभ-१०९८/प्र.क्र.८२/९८/सेवा-५, दि. ५ जानेवारी, १९९९
- ४) शासन परिपत्रक, वित्त विभाग, घभाभ-१००३/प्र.क्र.४५/सेवा-५, दि.१० नोव्हेंबर, २००३
- ५) शासन निर्णय वित्त विभाग क्र.घभाभ-१००५/प्र.क्र.१३/सेवा-५, दि. १७ जून, २००५
- ६) शासन निर्णय, वित्त विभाग, संकीर्ण-१००९/प्र.क्र.४०/सेवा-५, दि. १३ मे, २००९
- ७) शासन निर्णय वित्त विभाग क्र.घभाभ-१००९/प्र.क्र.६७/सेवा-५, दि. २४ ऑगस्ट, २००९
- ८) केंद्र शासन, वित्त मंत्रालय, व्यय विभाग यांचे कार्यालयीन ज्ञापन क्रमांक २/५/२०१४-ई.।।(बी), दिनांक २१ जुलै, २०१५ चे ज्ञापन

**शासन निर्णय**

केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना घरभाडेभत्ता मंजूर करण्याच्या प्रयोजनार्थ शहर व गावे यांच्या वर्गीकरणात तसेच घरभाडेभत्त्याच्या दरात केंद्र शासनाच्या दिनांक २९.०८.२००८ च्या ज्ञापनान्वये केलेली सुधारणा विचारात घेवून राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी वरील -वाचा- (७)° येथे नमूद केलेल्या दिनांक २४ ऑगस्ट, २००९ च्या शासन निर्णयासोबतच्या "जोडपत्र-१" अन्वये राज्यातील शहरांचे / गावांचे वर्गीकरण दर्शविणारी यादी जोडपत्र-१ नुसार सहपत्र स्वरूपात विहित केली आहे. आता, केंद्र शासनाने सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे केंद्रीय कर्मचा-यांना घरभाडे भत्ता मंजूरीच्या प्रयोजनासाठी केंद्र शासनाने देशातील विविध शहरांचे / गावांचे वरील -वाचा-(८)° येथील दिनांक २१.०७.२०१५ च्या कार्यालयीन ज्ञापनासमवेतच्या जोडपत्रानुसार (Annexure) पुनर्वर्गीकरण केले आहे. त्या धर्तीवर राज्य शासनाने या अगोदर अनुक्रमांक ७ येथील शासन निर्णयान्वये घरभाडेभत्त्याच्या प्रयोजनार्थ केलेल्या शहरे व गावे यांच्या वर्गीकरणामध्ये सुधारणा करून या नवीन वर्गीकरणानुसार संबंधित शहरे व गावे यांना सुधारीत दराने घरभाडेभत्ता अनुज्ञेय करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या काही काळ विचाराधीन होता.

२. वरील पार्श्वभूमीवर उपरोक्त अनुक्रमांक ७ येथे नमूद केलेल्या दि. २४ ऑगस्ट, २००९ च्या शासन निर्णयासमवेतचे "जोडपत्र-१", नुसार घरभाडे भत्ता मंजूरीच्या प्रयोजनासाठी करण्यात आलेले राज्यातील शहरांचे/गावांचे सुधारीत वर्गीकरण या शासन निर्णयासमवेतच्या "जोडपत्र-एक" नुसार करण्यात येत आहे.

३. या आदेशासमवेतच्या "जोडपत्र-एक" अन्वये केलेल्या सुधारित वर्गीकरणानुसार, संबंधित शहरांना / गावांना पुढील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या दरानुसार घरभाडेभत्ता मंजूर करण्यात यावा.

| अ.क्र. | शहरांचे / गावांचे वर्गीकरण | घरभाडे भत्त्याचे दर (मूळ वेतनाची टक्केवारी) |
|--------|----------------------------|---|
| १      | एक्स                       | ३० टक्के                                    |
| २      | वाय                        | २० टक्के                                    |
| ३      | झेड                        | १० टक्के                                    |

४. घरभाडे भत्त्याच्या अनुज्ञेयतेसंबंधीच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतूदी व अटी जशाच्या तशा लागू राहतील.

५. शहरांच्या/गावांच्या पुनर्वर्गीकरणामुळे घरभाडे भत्त्यावरील खर्चात वाढ होत असल्यास असा वाढीव खर्च मंजूर अनुदानातून भागवावा.

६. हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या महिन्यापासून अंमलात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६१२१६१७३७२८०८०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,.

( भा. ज. गाडेकर )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई,
- २) महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर,
- ३) महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई,
- ४) महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर,
- ५) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- ६) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- ७) सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नार्थ ब्लॉक, नवी दिल्ली,
- ८) राज्यपालांचे सचिव,
- ९) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
- १०) सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
- ११) मंत्रालयीन सर्व विभाग,
- १२) सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय,

- १३) सचिव, मा. सभापती, विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई,
- १४) सचिव, मा. अध्यक्ष, विधानसभा, विधानमंडळ, मुंबई,
- १५) सर्व विभागीय आयुक्त,
- १६) मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
- १७) \*प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई,
- १८) \*प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
- १९) \*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- २०) \*प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- २१) \*प्रबंधक, लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- २२) \*सहसंचालक, ऑल इंडीया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, मुंबई,
- २३) शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती),
- २४) ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती),
- २५) नगर विकास विभाग (यूडी-१०), मंत्रालय, मुंबई (२० प्रती),
- २६) कृषि पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती),
- २७) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई (२० प्रती),
- २८) संचालक, लेखा व कोषागार, मुंबई,
- २९) मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई,
- ३०) उपमुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
- ३१) जिल्हा लेखापरिक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,  
जिल्हा -अहमदनगर
- ३२) जिल्हा लेखापरिक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली,  
जिल्हा -रत्नागिरी
- ३३) जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
- ३४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- ३५) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- ३६) शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती)
- ३७) उच्च शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (२५ प्रती)
- ३८) कला संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (४० प्रती)
- ३९) संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई (१०० प्रती)
- ४०) \*सचिव राज्य माहिती आयोग
- ४१) संचालक, तांत्रिक शिक्षण, द्वारा तंत्र शिक्षण संचालक, मुंबई (२५० प्रती)
- ४२) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक (प्रत्येकी १० प्रती)
- ४३) सर्व विभागीय तंत्र शिक्षण उपसंचालक (प्रत्येकी १० प्रती)
- ४४) सर्व जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी
- ४५) आयुक्त, महानगर पालिका, नागपूर
- ४६) प्रशासकीय अधिकारी, पश्चिम महाराष्ट्रातील नगरपालिका शिक्षण मंडळे
- ४७) (पुणे/कोल्हापूर/सोलापूर या महानगरपालिकांची शिक्षण मंडळे यांसह) मुख्य अधिकारी, सर्व नगर  
पालिका
- ४८) कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/ देहू रोड/देवळाली/अहमदनगर
- ४९) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- ५०) संचालक आदिवासी कल्याण, महाराष्ट्र राज्य, नाशिक (१० प्रती)
- ५१) संचालक समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती)
- ५२) संचालक आदिवासी संशोधन व शिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

- ५३) आदिवासी विकास आयुक्त, नाशिक
- ५४) सर्व विभागीय समाजकल्याण अधिकारी
- ५५) अपर आयुक्त, आदिवासी उपयोजना, नाशिक/नागपूर
- ५६) सर्व समाजकल्याण अधिकारी, वर्ग-१
- ५७) सर्व आदिवासी कल्याण अधिकारी
- ५८) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
- ५९) कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी, जिल्हा अहमदनगर,
- ६०) कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
- ६१) कुलसचिव, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला,
- ६२) कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी
- ६३) कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई,
- ६४) कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे,
- ६५) कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर,
- ६६) कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
- ६७) कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,
- ६८) कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
- ६९) कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई,
- ७०) कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव
- ७१) कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
- ७२) अधीक्षक, वेतन पथक, सर्व जिल्हे
- ७३) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर, दक्षिण व पश्चिम विभाग)
- ७४) सर्व कन्याशाळा निरीक्षका
- ७५) सर्व जिल्ह्याचे वरीष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण विभाग)
- ७६) शिक्षण अधिकारी, बृहन्मुंबई महानगर पालिका
- ७७) संचालक, नगर पालिका प्रशासन, मुंबई
- ७८) सर्व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन
- ७९) बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आज्ञाद मैदान, मुंबई १ (५ प्रती)
- ८०) भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरक नं. , योगक्षेम समोर, वसंतराव गवस चौक, नरीमन पॉईंट, मुंबई २० (५ प्रती)
- ८१) भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस. व्ही. पटेल रोड, मुंबई ४ (५ प्रती)
- ८२) भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५ प्रती)
- ८३) इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
- ८४) नॅशनलिसट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई २१ (५ प्रती)
- ८५) शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २५ (५ प्रती)
- ८६) वित्त विभागातील सर्व कार्यासन,
- ८७) निवडनस्ती, वित्त विभाग/सेवा-५,
  - पत्राने

शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक :-घभाभ-१०१५/प्र.क्र.१९/सेवा-५,  
दिनांक १६.१२.२०१६ चे सहपत्र  
जोडपत्र - एक

घरभाडे भत्ता मंजूरीसाठी राज्यातील शहरांचे / गावांचे सुधारीत वर्गीकरण

| शहरांचे / गावांचे वर्गीकरण  | शहरांची / नागरी समूहांची नावे |                                   | नागरी समूह घटक व त्यात येणारे क्षेत्र |
|-----------------------------|-------------------------------|-----------------------------------|---------------------------------------|
| (१)                         | (२)                           |                                   | (३)                                   |
| एक्स वर्ग शहरे              | मुंबई (नागरी समूह)            | (१)                               | बृहन्मुंबई (महानगरपालिका)             |
|                             |                               | (२)                               | मीरा-भाईंदर (महानगरपालिका)            |
|                             |                               | (३)                               | ठाणे (महानगरपालिका)                   |
|                             |                               | (४)                               | नवी मुंबई (महानगरपालिका)              |
|                             |                               | (५)                               | कल्याण-डोंबिवली (महानगरपालिका)        |
|                             |                               | (६)                               | उल्हासनगर (महानगरपालिका)              |
|                             |                               | (७)                               | अंबरनाथ (नगरपरिषद)                    |
|                             |                               | (८)                               | कुळगांव-बदलापूर (नगरपरिषद)            |
|                             | पुणे (नागरी समूह)             | (१)                               | पुणे (महानगरपालिका)                   |
|                             |                               | (२)                               | पुणे (छावणी)                          |
|                             |                               | (३)                               | खडकी (छावणी)                          |
|                             |                               | (४)                               | पिंपरी-चिंचवड (महानगरपालिका)          |
|                             |                               | (५)                               | देहू रोड (छावणी)                      |
|                             |                               | (६)                               | देहू (सी.टी.)                         |
| वाय वर्ग शहरे               | नागपूर (नागरी समूह)           | (१)                               | नागपूर (महानगरपालिका)                 |
|                             |                               | (२)                               | डिगडोह (सी.टी.)                       |
|                             |                               | (३)                               | वाडी (सी.टी.)                         |
|                             | नाशिक (नागरी समूह)            | (१)                               | नाशिक (महानगरपालिका)                  |
|                             |                               | (२)                               | एकलहरे (सी.टी.)                       |
|                             |                               | (३)                               | देवळाली (छावणी)                       |
|                             |                               | (४)                               | भगूर (नगर परिषद)                      |
|                             | अमरावती महानगर पालिका         |                                   |                                       |
|                             | औरंगाबाद (नागरी समूह)         | (१)                               | औरंगाबाद (महानगरपालिका)               |
|                             |                               | (२)                               | औरंगाबाद (छावणी)                      |
|                             | भिवंडी (नागरी समूह)           | (१)                               | भिवंडी-निजामपूर (महानगरपालिका)        |
|                             |                               | (२)                               | खोनी (सी. टी.)                        |
|                             | सोलापूर महानगर पालिका         |                                   |                                       |
|                             | कोल्हापूर (नागरी समूह)        | (१)                               | कोल्हापूर (महानगरपालिका)              |
|                             |                               | (२)                               | गांधीनगर (सी.टी.)                     |
|                             | वसई-विरार शहर महानगर पालिका   |                                   |                                       |
|                             | मालेगांव (नागरी समूह)         | (१)                               | मालेगांव (महानगरपालिका)               |
|                             |                               | (२)                               | भायगांव (ओ. जी.)                      |
|                             |                               | (३)                               | दरेगांव (ओ. जी.)                      |
|                             |                               | (४)                               | सोयगांव (सी.टी.)                      |
|                             |                               | (५)                               | द्याने (सी.टी.)                       |
|                             |                               | (६)                               | माळदे (सी.टी.)                        |
| नांदेड-वाघाळा महानगर पालिका |                               |                                   |                                       |
| सांगली (नागरी समूह)         | (१)                           | सांगली मिरज कुपवाड (महानगरपालिका) |                                       |
|                             | (२)                           | माधवनगर (सी.टी.)                  |                                       |

सी.टी. - सेन्सस टाऊन

ओ.जी.- आऊट ग्रोथ

टीप:- राज्यातील जी अन्य शहरे / गावे एक्स किंवा वाय वर्गात समाविष्ट नाहीत, त्यांचा समावेश झेड वर्गात होतो.